

करणे.

महाराष्ट्र शासन,

वित्त विभाग,

परिपत्र क्रमांक: नियंत्र-१०११/११०/सेवा-४,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२, दिनांक २५ नोवेंबर, १९९१.

संदर्भ :- शासन परिपत्र, वित्त विभाग क्रमांक: नियंत्र-१०११/२०/सेवा-५,  
दिनांक २८ जानेवारी, १९९१,

प्रथम उक्त :- संदर्भाधीन शासन परिपत्रातील परिच्छेद ३ अन्वये जसे आदेश  
काढण्यात आले आहेत की, जी प्रकरणे शासन परिपत्र, वित्त विभाग, क्रमांक: नियंत्र-१०८८/८०५/सेवा-५, दिनांक २८ मार्च, १९९० तसेच शासन परिपत्र, वित्त विभाग, क्रमांक: नियंत्र-१०११/२०/सेवा-५, दिनांक २८ जानेवारी, १९९१ मधील  
तरतुदीखेरीज अन्य रितीने निकाळात काढलेली असतील तथा प्रकरणीये पुनर्विलोकन  
करण्यात येऊ नये. तथापि, केवळ सानुगट सकलत म्हणून अशा प्रकरणामध्ये शासन  
परिपत्र, वित्त विभाग, दिनांक २८ मार्च १९९० मधील परिच्छेद ३ अनुसार करा-  
वयाच्या अतिप्रदानाच्या रकमेची वसुली यापुढे करण्यात येऊ नये. मात्र, येथे अति-  
प्रदानाची रकम अगोदरप वसुल करण्यात आलेली असेल तथा प्रकरणी ती रकम परत  
करण्यात येणार नाही. हे आदेश ते ज्यां दिनांकाला निर्गमित करण्यात आले त्या  
दिनांकापासून म्हणजेच २८ जानेवारी १९९१ पासून अमलात आलेले आहेत.

२. शासनाच्या आता असे निर्दर्शनात आले आहे की, प्रत्यक्षात काढी कोषागार  
कायलिंगात उपरोक्त आदेश उशीरा प्राप्त झाल्याने निवृत्तिकेतनाचा रक्काच्या फेच्चुवारी  
१९९१/मार्च १९९१ या महिन्याच्या निवृत्तिकेतनातून अतिरिक्त प्रदानाची वसुली  
करण्यात आलेली आहे, या संघंपात शासन असा खुलासा करीत आहे की, ड्या शासन  
परिपत्रातील आदेश, दिनांक २८ जानेवारी, १९९१ पासून अमलात आलेले अताच्याने  
अतिप्रदानाच्या रकमेची वसुली माहे फेच्चुवारी, १९९१ व त्यापुढील महिन्याच्या  
निवृत्तिकेतनामध्ये करण्यात येऊ नये. निवृत्तिकेतनाचा रक्काच्या माहे फेच्चुवारी, १९९१  
आणि त्यापुढील महिन्याच्या निवृत्तिकेतनातून अतिप्रदानाची रकम वर उगोदरप  
वसुल करण्यात आली असेल तर वसुल करण्यात आलेली अशी रकम निवृत्तिकेतनाचा  
परत करण्यात पावी. मात्र जानेवारी १९९१ व त्या पूर्वीच्या महिन्यात वसुल  
करण्यात आलेली अतिप्रदानाची रकम परत करण्यात येऊ नये.

३. या आदेशाची इशारी प्रत सोबत जोडली आहे.

महाराष्ट्रापे राज्यपाल याच्या आदेशानुसार व नावाखे,

दा. ए. राणे

शासनाचे अवर सचिव.

प्रति,

मारत तेऱ्हारपे सचिव, वित्त मंत्रालय, मधी दिल्ली.

महाराष्ट्रापाल [लेखा व उन्हेयता]-१, महाराष्ट्र, मुंबई,

महाराष्ट्रापाल [लेखा व उन्हेयता]-२, महाराष्ट्र, नागपूर.

गा. म. सु. रोटा/४४-६६३(१३, ०००+१०-१-२)-१

महालेखापाल [लेखा परीक्षा]-१, महाराष्ट्र, मुंबई,

महालेखापाल [लेखा परीक्षा]-२, महाराष्ट्र, नागपूर,

मुख्य लेखा अधिकारी, वी एलक, दिल्ली प्रशासन, विभास भवन, नवी दिल्ली,

नियंत्रक, लेखा, परराष्ट्र मंत्रालय, नवी दिल्ली,

संघालक, लेखा व कोषागारे, मुंबई,

अधिकारी व लेखा अधिकारी, मुंबई,

मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधि लेखा, लोकग मण्ड, वार्गी, नवी मुंबई,

उप-मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधि लेखा, मुंबई/पुणे/नागपूर/ओरंगाबाद/

नाशिक/ज़मरावती,

परिष्ठ कोषागार अधिकारी, पुणे/नागपूर/ओरंगाबाद/नाशिक,

निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,

सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,

राज्यपालाचे सचिव,

मुख्य मंत्रालये सचिव,

सर्व मंत्री व राज्यमंत्री योग्य आजगी सचिव,

\* प्रबंध, मुक्त न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,

\* प्रबंध, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,

\* सचिव, महाराष्ट्र लोकतंत्र आयोग, मुंबई,

\* सचिव, महाराष्ट्र विधानसभा सचिवालय, मुंबई,

\* प्रबंध, लोकजागरण व उपभोक्तायुक्त योग्य कायदालय, मुंबई,

मंत्रालयीन सर्व विभाग,

विभेद आयुक्त, महाराष्ट्र तदन, लोकनिःश रोड, नवी दिल्ली,

मंत्रालयाच्या निरनिराबद्ध विभागीच्या अधीन इत्तोऽसा सर्व विभागीये व

कायदालयीय प्रमुख,

सर्व विभागीय आयुक्त,

सर्व जिल्हा परिषदाचे मुख्य कार्यालय अधिकारी,

सर्व जिल्हा परिषदाचे अध्यक्ष,

सर्व जिल्हा परिषदाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी,

विधान संघालक, महाराष्ट्र राज्य, पुणे,

तंत्र विधान संघालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई,

तंघालक, महानगरपालिका प्रशासन, मुंबई,

सर्व विभागीय विधान उप तंघालक,

विधान निरीक्षक, वृहन्मुंबई दक्षिण / उत्तर / परिषद,

सर्व प्रशासन अधिकारी, नगरपालिका विधान भैंडळ,

सर्व महानगरपालिका व नगरपरिषद, महाराष्ट्र राज्य,

तर्त जिल्हायाचे परिष्ठ लेखा परीक्षक (विधान),

हूल सचिव, महाराष्ट्र फूल वृषि विधापीठ, राजुरी, जिल्हा-छत्तमदनगर,

Restoration of commuted portion  
of Pension.

GOVERNMENT OF MAHARASHTRA  
Finance Department,  
Circular No. COP-1091/190/SER - 4,  
Mantralaya, Bombay-400 032, Dated 25th November 1991.

Ref :- Government Circular, Finance Department,  
No. COP-1091/20/SER-4, dated 28th January 1991.

C I R C U L A R

Under para 3 of the Government Circular referred to above orders have been issued to the effect that cases already settled otherwise than in accordance with Government Circular, Finance Department No.-COP 1088/805/SER-4, dated the 28th March 1990 as reiterated in Government Circular, Finance Department, No. COP 1091/20/SER-4, dated 28th January 1991 need not be reopened. However, in such cases no recoveries of overpayments from the pensioners in terms of Para 3 of Government Circular, Finance Department, dated 28th March 1990 should hereafter be made as an ex-gratia measure. Recoveries of overpayments already effected from the pensioners should, however, not be refunded. These orders have come into effect from the date of issue, i.e. from 28th January 1991.

2. It has now been brought to the notice of Government that these orders were received late in some Treasury Offices resulting in recoveries of overpayments being effected even from the pensions for February 1991/March 1991. Government is pleased to clarify that as the orders contained in the above Government Circular have come into force with effect from 28th January 1991, recoveries of overpayments should not be made from the pension for the month of February 1991 and onwards. If any overpayments from the pension for the month of February 1991 and subsequent month/s have already been effected, the amount so recovered, should be refunded to the pensioners. However, recoveries of overpayments made from the pension for the month of January 1991 and for the months earlier thereto, should not be refunded.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

D. R. Rane  
Under Secretary to Government.

कुल तथिय, मराठपाडा कृषि विद्यापीठ, परमणी,  
 कुल तथिय, लंजाबराप कृषि विद्यापीठ, अकोला,  
 कुल तथिय, छोड़ा कृषि विद्यापीठ, दापोली, जिल्हा-रत्नागिरी,  
 ग्राम विकास विभाग, मंत्रालय, सुबई,  
 ग्राम व तेषायोजन विभाग, मंत्रालय, सुबई,  
 कृषि व तटकार विभाग, मंत्रालय, सुबई,  
 वित्त विभागातील तर्व छायात्रिने,  
 निष्ठ नस्ती, छायात्रिन तेवा-५.